

“एतदर्थ मंडळ-मराठी टंकलेखन व लघुलेखन
परीक्षा” या मंडळास मुदतवाढ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: मटंप-२०१४/१३७/प्र.क्र.५२/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १२ डिसेंबर, २०१४

वाचा :-

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. टंलेप्र-१०८८/८४७/२०-ब, दि.५.०१.१९८९.
- २) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग क्र.मभावि-२०१३/ प्र.क्र.५१/ भाषा-२, दि.१०.१.२०१४.

शासन निर्णय :-

सामान्य प्रशासन विभागाच्या दि.५.११.१९८९ रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या व मराठी भाषा विभागाच्या दि.१०.१.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.३१.३.२०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेल्या राज्य सरकारी कर्मचा-यांच्या मराठी टंकलेखन व मराठी लघुलेखन परीक्षा घेणा-या एतदर्थ मंडळाला दि.१.४.२०१४ ते ३१.०३.२०१५ पर्यंत पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ देण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे. सदर मंडळाची रचना खालीलप्रमाणे राहिल :-

१	भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.	अध्यक्ष
२	श्री.व.वा.इनामदार, ६, आसरा को.ऑप.हौसिंग सोसोयटी, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१.	अशासकीय सदस्य
३	श्री. नरेंद्र तातोबा खंदारे, प्रतिवेदक, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय	सदस्य
४	रिक्त	सदस्य
५	सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना) भाषा संचालनालय, मुंबई	सदस्य सचिव

सदर मंडळाच्या बैठकीसाठी होणारा खर्च भाषा संचालनालयाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात येईल. तसेच मंडळाच्या शासकीय सदस्यांना सर्वसामान्य नियमानुसार दैनिक व प्रवासभत्ता अनुज्ञेय राहिल. अशासकीय सदस्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक प्रवास-१०१०/ प्र.क्र.२/ सेवा-५, दि. ३ मार्च, २०१० नुसार प्रवास भत्ता, दैनिक भत्ता अनुज्ञेय राहिल.

उपरोक्त बाबींवर होणारा खर्च “मागणी क्र. झेडएफ-०१,२०५२ सेक्रेटरिएट सर्वसाधारण सेवा, ०० ०९०, सेक्रेटरिएट(००)(००)(०२) भाषा संचालक १३ कार्यालयीन खर्च २०५२ ५०६३” या अर्थसंकल्पिय लेखाशीर्षाखाली सन २०१४-२०१५ या वित्तीय वर्षात खर्ची टाकण्यात यावा व तो भाषा संचालनालयाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

प्रस्तुत शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१०९२/१४/व्यय-४, दि.९.१२.२०१४ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०१०२१५१५०१३१३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

वृषाली व. सावंत

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव,
- २) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव,
- ३) मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
- ४) सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,
- ५) प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई, (पत्राने)
- ६) प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने)
- ७) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
- ८) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, विधान भवन, मुंबई,
- ९) लोक आयुक्त, लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- १०) महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
- ११) महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
- १२) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १३) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १४) भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- १५) सर्व मंत्रालयीन विभाग,
- १६) एतदर्थ मंडळाचे सर्व सदस्य (भाषा संचालनालयामार्फत)
- १७) वित्त विभाग, व्यय-४, मंत्रालय, मुंबई
- १८) निवडनस्ती